



वसई-विरार शहर महानगरपालिका
मुख्य कार्यालय विरार

दि.२०/०५/२०२२

प्रेस नोट

नागरिकांचे मत जाणून घेण्यासाठी
महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये
नागरिकांच्या मागास प्रवर्गास (ओबीसी, व्हीजे एनटी) आरक्षणासाठी
घटित केलेल्या समर्पित आयोगाच्या भेटीचा कार्यक्रम घोषित

महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायती आणि शहरातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगर पंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गास (ओबीसी, व्हीजे एनटी) आरक्षण देण्यासाठी मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने समर्पित आयोग घटित केला आहे. महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्यासाठी आणि क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटना यांची निवेदने स्वीकारण्यासाठी या समर्पित आयोगाने विभागवार कार्यक्रम जाहीर केला आहे.

या समर्पित आयोगाच्या भेटीच्या वेळी आपली मते नागरिकांना वेळेत मांडता यावीत आणि निवेदन देता यावेत यासाठी भेटीच्या दिनांकापूर्वी कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात नाव नोंदणी करावी असे आवाहन आयोगातर्फे करण्यात आले आहे किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या नावाची नोंदणी दिनांक २४/०५/२०२२ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत करणे कामी मदत कक्ष स्थापन करण्यात आला असून त्यामध्ये श्री.भुपेश नेरूरकर, अ.का. (सामान्य प्रशासन) जिल्हाधिकारी कार्यालय पालघर, दुसरा मजला, दालन क्रमांक - २२०, भ्रमणध्वनी क्रमांक - ७७९८४६१५४६ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सदर माहिती उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन), जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पालघर यांचे कार्यालयाच्या क्रमांक/सामान्य प्रशासन/टे.१/कावि.५/२०२२, दि.१९ मे २०२२ रोजीच्या पत्रानुसार प्रसिद्धीसाठी देण्यात येत आहे.

समर्पित आयोगाचा भेटीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.

दिनांक	वार	विभाग	वेळ	ठिकाण
२५ मे, २०२२	बुधवार	कोकण	दु. २.३० ते ४.३० वा.	विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई.

मुख्य कार्यालय विरार
वसई विरार शहर महानगरपालिका